Genesys International Corporation Ltd.



June 09, 2022

BSE Limited	National Stock Exchange of India Ltd.	
Corporate Relationship Department	Exchange Plaza,	
P.J. Towers,	Bandra-Kurla Complex,	
Dalal Street, Fort,	Bandra (East)	
Mumbai - 400 001	Mumbai - 400 051	
Scrip Code : 506109	Symbol: GENESYS	

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022.

Please find enclosed a copy of newspaper publication of Audited Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2022 as published in the Newspaper - The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Genesys International Corporation Limited

Vineet Chopra

Vice President- Legal & Company Secretary

ISO/IEC 27001 Information Security Quality Management





Satish Bhardwaj

Sakhare

Through this notice, the concerned and general public at large are hereby informed that

Ms. Bharti Satish Bhardwai House No. 147, 1st Floor, Block "C", Sushant Lok 3, Sector 57, Gurgaon, Haryana - 122 002.

Ms. Prakoshni Sakhare Flat No. 1703, "A" Wing, Shiv Sivam Building, Near Infinity Mall, Lokhandwala, Andheri (W), Mumbai - 400 053.

Who were employees of Wockhardt Foundation are no more part of Wockhardt Foundation Group and hence Wockhardt Foundation Group is not liable for any dealings caused by them

Wockhardt Foundation

Exh No. 28

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-II) 3rd Floor, Colaba Telephone Bhavan, colaba Market, Mumbai- 400 005

(5th floor, Scindia House, Ballard, Mumbai-400001) Case No.- OA. 1064/2017 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the debt Recovery Tribunal (procedure) Rule, 1993

UNION BANK OF INDIA

V/S OFFICIAL LIQUIDATOR APPOINTED AS PROVISIONAL LIQUIDATOR FOR M/S. SURENDRA ENGINEERING CORPORATION LTD & ORS.

Whereas the above named applicant has filed the above referred Application before this Tribunal for recovery of sum together with current and fuither interest, cost and other reliefs mentioned therein. 2. Whereas the service of summons could not be effected in ordinary manner

and whereas the Application for substitute service has been allowed by this Hon'ble Tribunal. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 18/07/2022 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs prayed for should not be granted.

. Take notice that in case of default the Application shall be heard and decided

Given Issued under my hand and the seal of this Tribunal on this day of 2021 Seal

Registrar DRT- II, Mumba

4. Mr. NEERAV S PARIKH (DEFENDANT NO. 4) Flat No. 401/A, Cambridge Court, Plot No-9, Peddar Road, Mumbai-400 026 5. Mrs. SHIVANI B PARIKH (DEFENDANT NO. 5)

Flat No. 401/A, Cambridge Court, Plot No-9, Peddar Road, Mumbai-400 026

बैंक ऑफ इंडिया BOI Relationship beyond banking

Turbhe Branch: T.K. Joshi Road, Plot No. 34, Sector-24, Turbhe, Navi Mumbai- 400 705 Tel No.- 022-2783 0226/ 2783 2341 Email: Turbhe.Navimumbai@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (no. 2 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 12.11,2021 calling upon the borrowers - Mrs. Sonal Tushar Morakhia & Mr. Tushar Ashok Morakhia to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.70,84,717.55 (Rupees seventy lakh eighty four thousand seven hundred seventeen & paise fifty five) plus interest from 12.11.2021 within 60 days from the date of notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on the 3rd day of June, 2022.

The borrower/secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs. 70,84,717.55 (Rupees seventy lakh eighty four thousand seven hundred seventeen & paise fifty five) plus interest from 12.11.2021 The borrowers' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets. ****DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY****

All that part and parcel of the property being Flat No. 101 & 102, Chitralekha Apartment

Saraswati Vihar, Trimurti Nagar, Parsodi, Nagpur, Maharashtra-440022. Date: 03.06.2022

Place:- Nagpur, Maharashtra

Authorised Officer, Bank of India

MANBA FINANCE LIMITED

Corporate Identity Number (CIN): U65923MH1996PLC099938 Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund (West), Mumbai- 400080, Tel no: +91 22 62346666, Email: info@manbafinance.com Website: www.manbafinance.com

Extract of unaudited financial results for the quarter/nine months ended December 31, 2021 (Reg 52(8), read with Reg 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Sr. No	Particulars	Quarter Ended December 31, 2021	Corresponding Quarter Ended December 31, 2020	Previous year ended March 31, 2021
1	Total Income from Operations	2476.15	NA	10721.26
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	494.20	NA	1481.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	494.20	NA	1481.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	251.31	NA	1113.3
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	(1.23)	NA	15.97
6	Paid up Equity Share Capital	1255.65	NA	1255.65
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	7999.96	NA	7440.25
8	Securities Premium Account	5879.19	NA	5879.19
9	Net worth	15134.80	NA	14575.09
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	35660	NA	38388
11	Outsourcing Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	2.25	NA	2.58
13	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)		NA	
	1.Basic	2.00		8.87
Ш	2.Diluted	2.00		8.87
14	Capital Redemption Reserves	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserves	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA
	- Exceptional and/or Extraordinary its	ma adiuata	nd in the Ct	latament of

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

(a) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e.www.bseindia.com and on the website of company i.e. www.manbafinance.com

P) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on www.bseindia.com

The figures for the corresponding quarter ended December 30, 2020 have not been provided as per exemption provided in SEBI circular SEBI/HO/DDHS/CIR/2021/0000000637 dated October 5, 2021

Place: Mumbai

Date: 07-06-2022

For Manba Finance Limited SD/-

Manish K. Shah Managing Director DIN: 00979854

DERTS RECOVERY TRIBLINAL-1 MUMBAL (Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) 0.A. NO. 143 Of 2021

Invent Asset Securitisation & Reconstruction Pvt. Ltd. V/S ... Applicant

Arch Millennium Hotels (P) Ltd. & Anr.

ARCH MILLENNIUM HOTELS (P) LTD. **DEFENDANT NO.1** 30, F. J. Ramchandani Marg, Opp. Radio Club, Colaba, Mumbai 400001

MR. SAIF UL WARIS HABIULLAH **DEFENDANT NO.2** 30, P. J. Ramchandani Marg, Opp. Radio

SUMMONS

Club. Colaba, Mumbai 400001

.WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this Tribunal.

2.WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.

You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 11th July, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted

.Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this 21st day of May, 2022

> Registrar Debts Recovery Tribunal-1, Mumba

Ex 137 FORM NO

SD/

Exh - 13

[See Regulation 33(2) By Regd. A/D, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi

Mumbai- 400703 NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993. RP NO. 103 OF 2002

PUNJAB NATIONAL BANK (ORIENTAL BANK OF COMMERCE) Versus

MR.BHASKARAN N. PILLAI & OTHER

CD1. MR.BHASKARAN N. PILLAI

(Prop) M/s. Janki Information Technology, Office At Mahesh Chambers, 1st Floor Opp Government Technical School, Ulhasnagar 421 003. $Business, At\,201, Bhavani\,Apartments, Narayan\,Nagar, Kate-\,Manavli, Kalyan\,(East)$

CD2. MRS. GEETA B PILLAI Flat No. 201, Bhvani Apartment, Narayan Nagar, Katemanivali, Kalyan (East)

/hereas you the was ordered by the Presiding Officer of DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) who had issued the Recovery Certificate dated 02/09/2002 ir OA/571/1999 to pay to the Applicant Bank(s)/Financial Institution(s) Name of applicant he sum of Rs 1257957.09 (Rupees Twelve Lakhs Fifty Seven Thousands Nine Hundred Fifty Seven And Paise Nine Only) along with pendentellite and future interes and costs and whereas the said has not been paid, the undersigned has ordered the sale fundermentioned immovable / Immoveable property.

You are hereby informed that the 18/07/2022 at 02.30 P.M. has been fixed for drawin up the proclamation of Sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attached t the said properties or any portion thereof. Specification of property

Flat No. B-15, Lotus Co-Op. Housing Society Ltd., Near Hanuman Temple on Plot 8, No. 51, H.No.9, At Mouie Katemanivali, Kalvan (East)

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 26/04/2022

Recovery Officer (seal DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

PUBLIC NOTICE Mr. Nilesh Limbabhai Patel, a

Member of Panchratna Co operative Housing Society Ltd, wner of Flat No. 1202/B, 12th Floor, Panchratna Co-op Hsg. Soc. Ltd., Opera House, Mumbai 400004 along with Car Parking B-23 on Basement admeasuring 88 Sq. feet. Builders agreemen rom Sagar investment to Vijay Bros has been lost/misplaced Any person(s) having right, title, nterest or claim by nheritance, possession, sale ransfer, exchange assignment ift settlement, lien, mortgage lease, tenancy, license, easemen or any other nature whatsoever i the said property is fare requested to submit documentary evidence support of his/her/their claim(s within 15 (Days) days from the date of publication of this Notice at our address given below failing which no claim(s) of any person(s will be binding and the said Societ shall proceed to issue Duplicate the said Sale Deed for Car Parking and property in accordance with the request: from legal representative(s) claimant(s). For Panchratna CHS Ltd.

Sd/-(Hon. Secretary) 21. Panchratna, Mama Parmanand Marg, Opera House Mumbai - 400 004. Place: Mumbai Date: 09.06.2022

🐞 बृहन्मुंबई महानगरपालिका

स्वारस्य अभिव्यक्ती सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभागात घ.क.व्य. खात्यात 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजने' अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक संस्थांकडून

सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभाग

क्र. सअ/के/पूर्व/२००९/घ.क.व्य. दि. ०७.०६.२०२२

के/पूर्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक संस्थांनी याबाबतचा तपशील अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी सहाय्यक अभियंता (घकव्य) के/पूर्व विभाग यांच्याकडे संपर्क साधावा.

त्यांची पात्रता यादी तयार करून काम करण्यासाठी अर्ज मागवित आहे.

संस्थेने विभाग कार्यालयात अर्ज करण्याची व चलन प्राप्त करण्याची अंतिम तारीख दि. 14.06.2022 (दुपारी 4:00 वाजेपर्यंत) तसेच निविदा अर्ज विभाग कार्यालयात जमा करण्याची अंतिम तारीख दि. 15.06.2022 (दुपारी 1:30 वाजेपर्यंत).

> सही/-सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभाग

पीआरओ/512/एडीव्ही/2022-23

कुठेही पाणी साचू देऊ नका, डासांना निमंत्रण देऊ नका



PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED Regd Off: 501, Soni House, Plot No.34, Gulmohar Road No. 1, JVPD Scheme

Vile Parle (W) Mumbai - 400049 CIN: L67120MH1992PLC070121 Website: www.ppdcl.com

NOTICE TO SHAREHOLDERS For Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (As per Companies Act 2013 read with its allied Rules)

by given to the Shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investo Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 notified by Ministry of Corporate Affairs which came into effect on September 7, 2016 and the said Rules amended as Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)Amendment Rules 2017 effective from February 28 2017 read with General Circular 12/2017 (Transfer of Shares to IEPF Authority) issued on 16th

Pursuant to the said Rules/Amendments, all shares in respect of which Dividends have not been paid or claimed by the Shareholders for 7 (Seven) consecutive years or more have to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Hence, all the underlying shares in respect of which dividends are not paid/ claimed for last seven years for Financial Year 2014-2015 have to be transferred to DEMAT Account of IEPF as per the said Rules. The Company has uploaded complete details of Shareholders including names and folio number on the website of the Company. An individual notice to the concerns shareholders is being sent by the Company.

Accordingly the due date for claiming such unpaid/unclaimed dividend is 05th October, 2022 In case valid claim in respect of unclaimed dividend are not received from the concerned shareholder the Company shall in order to comply with the requirements of rules transfer the Equity Shares to IEPF Account within 30 days of becoming due to be transferred to IEPF Account (i.e. 30 days from 05th October, 2022) as per the procedures stipulated in the Rules. For operational efficiencies the concerned Shareholders are requested to claim unpaid dividend on or before 14th August, 2022. Shareholders may note that in case of transfer o Physical Shares, the Company would issue Duplicate Certificates and inform the depositon to dematerialise the same to effect the transfer in favour of the IEPF Authority for the shares eld in DEMAT Mode, it will be directly transferred to IEPF Authority with help of Depositor

Shareholders may note that shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares (except Right Issue), if any, can be claimed back from IEPF Authority as per the ocedures prescribed under the Rules and that no claim shall lie against the Company. For any clarification on this matter shareholders may contact Company's Registrar and Transfel Agent M/s. M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhroli (West) Mumbai-400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in The said notice can be accessed on the website of the Company i.e. www.ppdcl.com and als

For Prime Property Development Corporation Limite

Nikita Shal Company Secretary and Compliance Office Place : Mumbai Date: 09.06.2022

on www.bseindia.com.

Particulars

🕸 Karnataka Bank Ltd. Possession Head Office: Mangaluru-575002

The Metropolitan Plot No. C-26 & C-27

ARM Branch : Mumbai, 2nd Floor, 'E'-Block, Phone: 022-26572804/13/16 E-Mail: mumbaiarm@ktkbank.d

Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Website: www.karnatakabank.com WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitizatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 200 hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ssued the Demand Notice dated 03.08.2015 under Section 13(2) of the said Act, calling upon issued the Demand Notice dated 03.08.2015 under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers (1) M/s Sergo Food Products Represented by its proprietor, Mr. Swapnil Janardhan Chavan, at: Plot No-3, Mahadev Industrial Complex, Shil Panvel Road, Village Gotheghar, Thane District – 400612, (2) Mr. Swapnil Janardhan Chavan Proprietor of M/s Sergo Food Products S/o Mr. Janardhan Shankar Chanvan, at: Plot No-3, Mahadev Industrial Complex, Shil Panvel Road, Village Gotheghar, Thane District – 400612 and Also at: 2/204, Vardhan CHS, Laxman Apartment, Kumbhar Ali, Opp. Siddhivinayak Temple, Station Road, Kalwa, Thane – 466605 and (3) Mr. Janardhan Shankar Chanvan S/o Shankar Chavan, at: 2/204, Vardhan CHS, Laxman Apartment, Kumbhar Ali, Opp. Siddhivinayak Temple, Station Road, Kalwa, Thane – 466605, to repay the amount mentioned in the Notice being Rs.24,93,452.47 (Rupees Twenty Four Lakh Ninety Three Thousand Four Hundred Fifty Two and Paise Forty Seven Only) within 60 days from the date of receipt of the said Notice.

Seven Only within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrowers having failed to repay the amount, notice dated 14.10.2015 was given to the borrowers in particular and the public in general that the undersigned being the Authorisec Officer has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules and ir continuation of this notice the Authorised Officer has taken the Physical Possession of the said property on this 07th day of June 2022.

The horrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act. in

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the

property and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD., Thane Branch, for an amount being Rs.66,95,121.54 (Rupees Sixty Six Lakh Ninety Five Thousand One Hundred Twenty One and Paise Fifty Four Only) i.e. Rs.29,30,954.44 in PSTL A/c No.7707001800012301 as on 10.05.2022 plus future interest and costs from 10.05.2022 & Rs.37,64,167.10 in PSOD A/c

Interest and costs from 10.05.2022 & Rs.37,64,167.10 in PSOD A/c No.770700060005001 as on 31.05.2022 plus future interest and costs from 01.06.2022. Description of the Immovable Property

All that part and parcel of Flat No.204 admeasuring built up area of 446 sq ft on the 2nd Floor in the building known as Laxman Apartment, in Vardan Co-operative Housing Society Limited situated at Station Road, Kalwa (West), Thane constructed on land bearing Sy. No.131, Hissa No.12, (part) of Revenue Village, Kalwa, Taluk and District Thane and bounded by East: Sai Chand Co-operative Housing Society Limited. North: Shiv Co-operative Housing Society Limited, West: Internal road, South: Namdev Co-operative Housing Society Limited.

Chief Manager & Authorised Office KARNATAKA BANK LTD. Date: 07.06.2022 Place: MUMBAI



CIN: L67100MH1995PLC093797

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • Website: www.iifl.com

Invitation of EOI For Assignment of NPAs Under Swiss Challenge Process

IIFL Finance Ltd (hereby IIFL) invites bid from all eligible ARCs for sale on SR structure under swiss challenge method as on "As is where is" "As is what is" and "Whatever there is basis" in terms of the Regulatory Guidelines. The sale is under Swiss Challenge Method based on an existing offer in hand (Primary offer) who will have the right to match the highest bid. However please note that the sale will be subject to final approval by one competent authority of IIFL.

We place 12753 such accounts with Total outstanding INR 1001cr the details of the accounts is available with at our Registered office at Mumbai.

The Account is proposed to be sold as a pool and not on individual basis. The Total reserve price of the pool is fixed at INR 635cr. The copies of all documents for carrying out due diligence is pooled

and centralized at Mumbai Registered office. The interested ARC who would like to participate in auction, are requested to intimate their willingness to participate by submitting, in writing, their Expression of Interest (EOI) latest by 5pm, 12-06-2022 and to submit a binding offer by 5pm, 20-06-2022 by email to

Please note that any applicable taxes that may arise out of the transactions shall be payable by the purchaser

In case of any query/clarification, you may contact the authorized representative mentioned below

> For IIFL Finance Limited Sd/-

> > Ashish Avasthy

Aman Agrawal

Chairman and Managing Director

Head-Legal

BOMBAY RAYON FASHIONS LTD.

reach@iifl.com.

Date: June 09, 2022

Place: Mumbai

Regd. Office: 3rd Floor, DLH Mangal Murti Building, Linking Road, Santacruz (West), Mumbai-400 054 Tel.: +91 22 61068800, Fax: +91 22 61068830, E-mail ID: mail@bombayrayon.com, Website: www.bombayrayon.com

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022.

CIN: L17120MH1992PLC066880

No.		Quarte	rended	Year e	ended	Quarte	rended	Year ended		
		31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021	
		Audited								
1	Total Income from operations (Net)	26.30	18.84	83.08	108.77	720.76	18.84	777.54	108.77	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(731.86)	(323.11)	(379.26)	(609.98)	(349.82)	(105.71)	(667.90)	(610.12)	
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax and after Exceptional and/or Extraordinary items)	(731.86)	(323.11)	(1,267.33)	(558.63)	(908.95)	(323.11)	(1,444.43)	(479.43)	
4	Net Profit for the period after Tax and after Exceptional and/or Extraordinary items	(614.82)	(320.01)	(1,147.20)	(299.95)	(791.59)	(322.84)	(1,320.14)	(105.39)	
5	Total comprehensive income for the period for (after tax) and other comprehensive Income (after Tax)	(616.41)	(320.01)	(1,148.79)	(307.20)	(791.59)	(322.84)	(1,318.60)	(98.14)	
6	Equity share Capital (face Value of Rs. 10/- each)	317.48	317.48	317.48	317.48	317.48	317.48	317.48	317.48	
7	Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year)	-	-	-	-	-	-	-	-	
8	Earnings Per Share (of 10/- each) (before OCI Tax) (Basic & Diluted) (not annualised)	(26.05)	(10.08)	(36.13)	(9.45)	(24.93)	(10.29)	(41.58)	(3.32)	

Place: Mumbai

Date: 7th June, 2022

Exchanges (www.nseindia.com) and on the website of the Company (www.igenesys.com.)

(a) The above is an extract of the detailed format of Financial Results for the year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchanges under Regualation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the said "Financial Results are available on the website of the Comany at www.bombayrayon.com and

on the website of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com (b) The above results have been reviwed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 7th June, 2022. (c) The Company operates in a single segment of manufacture and sale of Textiles.

GENESYS

Place : Mumbai

Date: June 7, 2022

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096 Website: www.igenesys.com | Email: investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197 | Tel No.022-4488 4488 | Fax No.022-28290603

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

				Standalo	ne				Consolidated		
Sr	Particulars	Quarter ended Year Ended				Ended		Year E	Year Ended		
No		31-Mar-22 (Audited)	31-Dec-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-03-2021 Audited	31-Mar-22 (Audited)	31-Dec-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-03-2021 Audited
1	Total income from operations (net)	3,733.08	3,975.80	3,214.28	12,404.04	8,171.49	3,710.87	3,949.02	3,193.15	12,299.81	8,071.90
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax										ĺ
	exceptional and / or extra ordinary items)	887.83	1,136.82	387.25	1,982.37	(1,213.34)	620.03	876.97	128.24	923.83	(2,323.35)
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax										
	(after exceptional and / or extra ordinary items)	(9,151.05)	1,136.82	(2,397.75)	(8,056.51)	(3,998.34)	(3,890.65)	876.97	(2,992.76)	(3,586.85)	(5,444.35)
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	,		,			,		, i		
	(after exceptional and / or extra ordinary items)	(9,368.05)	901.87	(2,104.07)	(8,437.95)	(3,733.44)	(4,107.72)	641.95	(2,698.39)	(3,968.54)	(5,178.82)
5	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and										
	after share of loss of associate (after exceptional and /										İ
	or extra ordinary items)	(9,368.05)	901.87	(2,104.07)	(8,437.95)	(3,733.44)	(4,107.72)	641.95	(2,698.39)	(3,968.54)	(5,178.82)
6	Total Comprehensive Income / (Loss) for the period	73.70	(0.19)	21.99	83.70	33.03	(3.05)	181.68	790.14	415.18	1,066.56
7	Total Comprehensive Income for the period		` ′				, ,				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and										İ
	Other Comprehensive Income (after tax)]	(9,294.35)	901.68	(2,082.08)	(8,354.25)	(3,700.41)	(4,110.77)	823.63	(1,908.25)	(3,553.36)	(4,112.26)
8	Net Profit/(Loss) for the year attributable to	,		,	,		,			,	
	NON - CONTROLLING INTEREST	-		-	-	-	(4,764.98)	(181.81)	(1.05)	(5,309.69)	(885.62)
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	(9,368.05)	901.87	(2,104.07)	(8,437.95)	(3,733.44)	657.26	823.76	(2,697.34)	1,341.15	(4,293.20)
9	Total Comprehensive Income for the period attributable	,		,					,		
	to:										İ
	NON - CONTROLLING INTEREST	-	-	-	-	-	(4,796.17)	(107.91)	(1.05)	(5,175.02)	(465.70)
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	(9,294.35)	901.68	(2,082.08)	(8,354.25)	(3,700.41)	685.40	931.54	(1,907.20)	1,621.66	(3,646.56)
10	Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	1,568.14	1,561.29	1,561.29	1,568.14	1,561.29	1,568.14	1,561.29	1,561.29	1,568.14	1,561.29
11	Other Equity				18,064.31	24,296.85				18,912.70	15,769.60
12	Earnings per Share (weighted average) (Face value of										
	₹ 5/- each) (For continued and discontinued operations)										
	Basic EPS (Not Annualised) (₹)	(29.98)	2.89	(6.75)	(27.00)	(11.97)	2.10	2.64	(8.66)	4.28	(13.77)
	Diluted EPS (Not Annualised) (₹)	(27.69)	2.78	(6.54)	(25.01)	(11.60)	2.05	2.55	(8.39)	4.13	(13.34)

1. The standalone and consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on June 7, 2022 approved the same and 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Sajid Malik

The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock For Genesys International Corporation Limited

Chairman and Managing Director DIN No: 00400366

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील साधारण मूळ दिवाणी अधिकारिता त्यांच्या वाणिज्यिक विभागात वाणिज्यिक नौविधी वाद

क्र. ५९ सन २०२१ दी बोर्ड ऑफ ट्रस्टीज ऑफ दी पोर्ट ऑफ बॉम्बे

वादी मेजर पोर्ट ट्रस्टस अमेंडमेंट ॲक्ट, १९७४ च्या तरतुदींन्वये सुधारित मेजर पोर्ट ट्रस्ट ॲक्ट, १९६३ च्या तरतुदींन्वये स्थापित एक मंडळ आणि त्यांचे कार्यालय आहे - विजयदीप, शुरजी वल्लभदास मार्ग, बॅलॉर्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

विरुध्द

जहाज एस. व्ही. गंगा डॉल्फीन (आयएमओ नं. ८१२२१२७) सध्या ह्या नामदार न्यायालयात पडून असलेले आणि जहाज एस. व्ही. गंगा डॉल्फीनचे मालक व त्यात स्वारस्य असलेल्या सर्व व्यक्ती ह्या जहाजाची विक्री रक्कम.

... प्रतिवादी

प्रति, डॉल्फीन ऑफ शोअर शिपींग लि. (जहाजाचे मालक), ज्यांचे कार्यालय आहे १००१, रहेजा सेंटर, २१४, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ आणि येथुनही व्यवसाय चालवतात डॉल्फीन ऑफशोअर शिपींग लि. ७०१/७०२, लखानी सेंट्रीयम, प्लॉट क्र. २७, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर (पूर्व), नवी मुंबई-४०० ६१४.

ज्याअर्थी उपरिनामित वादींनी तुमच्या विरुध्द एका वाणिज्यिक विवादाशी संबंधित एक वाद दाखल केला आणि तम्हाला याद्वारे ह्या समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत किंवा ह्या तारखेपासून जास्तीत जास्त १२० दिवसांपर्यंत न्यायालयाने वाढवून दिलेल्या अशा मुदतीत एक लेखी निवेदन सादर करण्यासाठी समन्स बजावण्यात येते आणि १२० दिवसांचा सदर कालावधी संपल्यानंतर लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तुम्हाला उरणार नाही.

सूचना घ्यावी की, कसूर केल्यास लेखी निवेदन आवश्यक असल्याने तुमच्या विरुध्द हकुम किंवा आदेशासाठी वादावर कार्यवाही होईल.

नामदार न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट http://bombayhighcourt.nic.in/ वर ह्या वादाची पुढील तारीख आहे २३/०८/२०२२.

ध्यानात ठेवावे की, पात्र व्यक्तींना उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांकडून विनामुल्य विधी सेवा उपलब्ध आहे. प्रोथोनोटरी आणि सिनिय

> उच्च न्यायालय, मुंबई सही/- सही/- सही/-

मास्टरसाठी

मोतीवाला अँड कं. वादींसाठी वकील ६५, राजगीर चेंबर्स, ७ वा मजला, १२/१४, शहीद भगतसिंग रोड. ओल्ड कस्टम्स हाऊससमोर, फोर्ट, मुंबई-४०० ००१

जाहीर सूचना

यादारे सर्वसाधारण सभासदांना सचना देण्यात येते की. सौ. मीना प्रकाश शाह, निवासी फ्लॅट क. १६, २ रा मजला, सुख शांती - २, १९, पेंडर रोड, मुंबई ४०००२६ येथे (''मीना''), या त्यांच्या दरम्यान संमत अटी आणि शर्तींवर आणि किंमत आणि मोबादल्याकरिता आणि सर्व बोजापासून मुक्त अशा क्लिअर आणि पणनयोग्य नामाधिकारासह याखील लिहिलेल्या परिशिष्टातील अधिक विशेषतः नमूद फ्लॅट मीना यांच्याकडन विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी आणि माझे अशील खरेदी आणि संपादित करण्यासाठी मंजर झाले आहेत.

सर्वसाधारण सभासदांना सूचित करण्यात येते की, मीना यांनी माझ्या अशिलांना सादर केले आहे की, सौ. हंसाबेन जयंतीभाई शाह ("हंसाबेन") त्यांच्यामागे उत्तराधिकार कायद्यानुसार त्यांची केवळ वारसदार आणि पुढील वारसाहकदार म्हणून त्यांच्या दोन्ही मुली अशा सौ. बीना हितेश झवेरी आणि मीना यांना मागे सोडून दि. २९ मे, २०१७ रोजी मुंबई येथे मृत पावल्या ज्यावेळी मृत्युसमयी त्या शासित होत्या.

सर्वसाधारण सभासदांना सुचित करण्यात येते की, मीना यांनी माझ्या अशिलांना सादर केले आहे की हंसाबेन यांनी त्यांच्यामार्गे ठेवलेले दिनांक ६ ऑक्टोबर, २०१६ रोजीचे शेवटचे इच्छापत्र आणि मत्यपत्र . (''इच्छापत्र'') हे इच्छापत्रान्वये संपूर्णतः आणि सर्वस्वी मीना यांना फ्लॅट देण्याचासाठी देण्यात आले, . अंत्यदान करण्यात आले. इच्छापत्राचे प्रोबेट हे दिनांक १० ऑक्टोबर, २०१८ रोजी अर्ज करण्यात आले आणि सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयाद्वारे संमत करण्यात आले

कोणत्याही व्यक्ती ज्यांना कोणताही दावा हंसाबेनचा फ्लॅट वा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री स्वरूपात, अदलाबदल, गहाण (सम वा अन्य) बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्क, निर्वाह, विसहत, कब्जा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, असाईनमेंट, परवाना, प्रभार, तारण, हमी, धारणाधिकार, सुविधाधिकार, करार, कुटंब व्यवस्थापन मांडणी, भागीदारी, कर्ज, अग्रीम, प्रलंबित वाद वा हक्क, कोणत्याही कायद्याच्या आदेशाद्वारे वा हुकूमनाम्याद्वारे, भागीदारी वा अन्य निकाल स्वरूपात असल्यास, पुष्ठ्यर्थ कागदपत्रांच्या व्यासह लिहून माझ्या खालील नमूद पत्यावर मला सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) . दिवसात सूचित करणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास, अशा व्यक्ती वा व्यक्तींचे असा दावा वा दावे असल्यास, कोणत्याही संदर्भाशिवाय अधित्याग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे गृहीत धरून विक्री आणि खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

उपरोल्लिखित परिशिष्टः

सर्व की, फ्लॅट क्र. ४०४, मोजमापित ८५४.२३ चौ. फुट (चटई) बरोबरीत ७९.३६ चौ. मी. (चटई) (ङ्गपलॅट''), स्थित आहे ज्ञात इमारत 'अर्थ दर्शन'च्या ४ थ्या मजल्यावर इमारत जी उभी आहे जमीन वा तळाच्या सर्व भाग आणि विभागावर मोजमापित साधारण २१५.४० चौ. मीटर्स जुना सर्व्हे क्र. ७८७ आणि तत्सम असा नवा सर्व्हे क्र. ५४७१ आणि सी. एस. क्र. ८१९ हा गिरगाव विभागाचा मुंबई शहराच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीत स्थित आहे, असा आणि वसलेला १८४, खेतवाडी मेन रोड, एस. व्ही. पी. रोड. मंबई - ४००००४ येथे.

सदर दिनांक ०९ जुन, २०२२

(हिरेन जी. शाह) खरेदीदाराकरिता वकील ४/४१, प्रिती सदन, सिक्का नगर, व्ही. पी. रोड, मुंबई - ४००००४ ईमेलः shah.hiren.g@gmail.com

९ जन २०२२



प्राईम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ५०१, सोनी हाऊस, प्लॉट क्र. ३४, गुलमोहर रोड क्र. १,

जेव्हीपीडी स्किम, विलेपार्ले (प), मुंबई - ४०००४९ सीआयएनः एल६७१२०एमएच१९९२पीएलसी०७०१२१, संकेतस्थळः www.ppdcl.com

भागधारकांना सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड याँना शेअर्स हस्तांतरणाकरिता (कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता त्यांच्यासंबधित नियमावलीप्रमाणे)

कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाद्वारे सूचित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (लेखा, ताळेबंद, हस्तांतरण आणि परतावा) नियमावली. २०१६ च्या नियम ६ नसार, कंपनीच्या भागधारकांना सचना देण्यात . येते जी सप्टेंबर ७, २०१६ पासून परिणामकारक आहे आणि सदर नियमावली इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (लेखा, ताळेबंद, हस्तांतरण आणि परतावा) सुधारित नियमावली, २०१७ रोजी सुधारित केल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी, २०१७ पासून परिणामकारक सहवाचता सर्वसाधारण सर्क्युलर १२/२०१७ (आयईपीएफ प्राधिकरण यांना शेअर्सचे हस्तांतरण) असून १६ ऑक्टोबर, २०१७ रोजी निर्गमित

सदर नियमावली/सधारितानसार, इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंडकडे (आयर्डपीएफ) देयाच्या तारखेपासून ७ वर्षांच्या कालावधीकरिता कोणताही लाभांशाचा भरणा करणे बाकी असल्यास अथवा दाव करायचा राहिल्यास, कंपनीद्वारे हस्तांतरित करण्यात येणे आवश्यक आहे.

त्यानुसार, सदर नियमावलीप्रमाणे वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता मागील सात वर्षांकरिता भरणा न केलेल्या/दावा केलेल्या लाभांशासंदर्भात असलेले सर्व शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करावे. कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावर नाव आणि फोलिओ क्रमांकासह भागधारकांचे संपर्ण तपशील अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना व्यक्तिशः सचना कंपनीटारे पाठविण्यात आली आहे

त्यानसार, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२२ रोजी असा भरणा न केलेल्या/दावा न केलेल्या लाभांशासार्ठ शेवटची तारीख आहे.

संबंधित भागधारकांकडन दावा न केलेल्या लाभांशासंदर्भात वैध दावा न प्राप्त झाल्यास. कंपनी नियमावलीतील विहित प्रक्रियेप्रमाणे आयईपीएफ खाते (अर्थात ०५ ऑक्टोबर, २०२२ पासून ३० दिवस) यांना ३० दिवसात आयईपीएफ खात्यात समभाग हस्तांतरणासाठी आवश्यक नियमावली पूर्ण करतील. १४ ऑगस्ट, २०२२ रोजी वा तत्पुर्वी दावा न केलेल्या लाभांशासाठी दावा करण्याची संबंधित भागधारकांन परिचालन सविधांकरिता विनंती आहे. भागधारकांनी सचना घ्यावी की. प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरणाच्या बाबतीत, कंपनी प्रतिलिपी प्रमाणपत्रे निर्गमित करेल आणि डिमॅट स्वरूपात धारण केलेले शेअर्सकरिता आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरणाच्या परिणामपासून डिमेटरिअलाईज करण्यसाठी डिपॉझिटरीना सूचित करण्यात येईल, जे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या मदतीने आयईपीएफ प्राधिकरणाला प्रत्यक्षपणे हस्तांतरित करण्यात येईल.

भागधारकांनी सूचना घ्यावी की, असे शेअर्स अंतर्भूत (हक्क इश्यू वगळून) सर्व हक्कांसह आयईपीएफन हस्तांतरित करण्यात आलेले शेअर्स असल्यास. नियमावलीन्वये विहित प्रक्रियेप्रमाणे आयर्डपीएफ . प्राधिकरणाकडून परत मागविता येऊ शकतात आणि कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. सदर बाबीच्या बाबतीत कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता भागधारकांनी कंपनीचे प्रबंधक आणि हस्तांतरण दलाल मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०००८३ येथे द्र. क्र. (०२२) ४९१८६२७०, ईमेलः iepf.shares@linkintime.co.in येथे संपर्क

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ अर्थात www.ppdcl.com आणि www.bseindia.com यावर मिळवता

प्रार्डम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/-निकिता शाह

मिळकतींचे वर्णन

फ्लॅट क्र. ३०४, तिसरा मजला, सी विंग, इमारत

क्रमांक २, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, गाव

क्लॅट क्रमांक ४०४, चौथा मजला, इमारत क्र. ३,

यारी डिसुझा नगर, ९० फूट रोड, सफेद पूल

क्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, सी विंग, इमारत

रॉयल फ्लोरा म्हणन ओळखले जाणारे. भादवड

साकीनाका, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७२

पडघे, स. क्र. १३, पालघर

जि. ठाणे ४२१ ३०२.

स्थळः मुंबई तारीखः ०९.०६.२०२२

े प्रोतीय स्टेट बैंक State Bank of India कि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) - मुंबई साऊथ, वोल्टास हाऊस, 'ए', १ला मजला, डॉ. आंबेडकर रोड, विचयोकळी (पू.), मुंबई - ४०००३३.

१३(२) सूचनेची

. २२,४८,५१४/-(रुपये बावीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा

रु. ४३,६३,९७८/- (रुपये त्रेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे

भठ्ठयाहत्तर मात्र) २२.०३.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज, खर्च इ.

रु. ४६.३४.४७४/- (रुपये सेहेचाळीस लाख चौतीस हजार चारशे

चौऱ्याहत्तर मात्र) २२.०३.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज, खर्च इ.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

मात्र) २५.०१.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज, खर्च इ.

(नियम ८ (१)) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) **ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस्, अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागर्ण सूचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना खालील नमूद्रप्रमाणे पुढील व्याजासह सूचनांमधील नमूद रुकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे खालील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **खाली**ग त्यात रामार करता. विशेषतः कर्जटार/इमीटार आणि मर्जमामान्य जनतेला याटारे इशारा टेण्यात येतो की. मिलकतीशी व्यवहार करू नये आणि मिलकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑप

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशिल श्री. महेबूब रहेमतुल्ला नागजी, अनिवासी भारतीय, पत्ता- फ्लॅट क्रमांक ११, दुसरा मजला, ओरियन बिल्डिंग, ओमेर पार्क, केम्प्स कॉर्नर, मुंबई ४०००२६ यांच्याकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव देत आहे, येथे लिहिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेले परिसर (प्रीमायसेस) सर्व भार आणि धारणाधिकारापासून मुक्त आहे

. सर्व व्यक्ती(व्यक्तीना) ज्यात वित्तीय संस्था(संस्था), संस्था (कॉर्पोरेट किंवा अन्यथा) शेअर, अधिकार, हक्क, इस्टेट, स्वारस्य, दावा किंवा मागणी असलेल्या जागेचा किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात दावा किंवा मागणी आहे, विक्री, मालकी, हस्तांतरण, अभिहस्तांकन, विनिमय, शुल्क, भार, भाडेपवा, पोट-भाडेपवा, भाडेकरु, पोट-भोडेकरु, परवाना, गहाण, वारसा, बक्षिस, धारणाधिकार, देखभाल, मृत्युपत्र, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था, सुविधाधिकार, अनुदान, न्यास, करारनामा, ताबा, करार, समझोता, असाइनमेंट, न्यायालया आदेश/हुकूम/निर्णय, लवाद निवाडा, संलग्नक, सामंजस्य ज्ञापन, नोटीस, किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे, याद्वारे येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत नमूद केलेल्या पत्त्यावर खाली ।।हिल्यास, असा दावा किंवा आक्षेप, जर असेल तर, ते सर्व हेतू आणि उद्देशांसाठी माफ केले गेले आहे आणि/ किंवा सोडून दिले आहे असे मानले जाईल.

वर संदर्भित सची : (प्रीमायसेसचे वर्णन)

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा अंतर्गत पवर्ड डस्टेट विभाग, तालका कर्ला साकी विहार रोड, पवई, गाव - तुंगवातील सीटीएस क्रमांक ११७-ए (भाग), ११७-बी (भाग), आणि ११७-सी (भाग) च्या २ अच्छदीत कार पार्किंग जागा क्र.पी१ १३९ आणि पी१ १४० टॉवर ५ च्या पोर्डियम १ एमराल्ड इसले वर. त्यासह एमराल्ड इसले च्या टॉवर ५ मध्ये ६२.९७ चौ. फट कार्पेटचे अतिरिक्त क्षेत्रफळासह एल ॲण्ट . टी एमराल्ड इसले टी२ ते टी ५ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या अपार्टमेंट धारक क्र. ८०४, ८ व्या मजल्यावर, ९७३.७४ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळा असलेल्या सोसायटच्या भांडवलामधील शेअर सर्टिफिकेट क्र ४१६ दिनांक २४ मार्च २०१९ अंतर्गत धारक विशिष्ट क्र. ४२७१ ते ४२८० (दोन्ही समावेशी) चे रु. ५० (पन्नास) प्रत्येकीचे ते सर्व १० (दहा) पूर्ण पेड-अप शेअर्स .

> मे. देसाई आणि दिवांजी सही/- रुझबेह जे.एस. मिस्त्री पार्टनर ऑडव्होकेट्स, सॉलिसिटर आणि नोटरी लेन्टीन चेंबर्स, दलाल पथ, फोर्ट, मुंबई ४००००१.

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-२)

३रा मजला, कुलाबा टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बल्लार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

प्रकरण क्र. ओए. १०६४/२०१७ अधिनियमच्या कलम १९ च्या उपकलम (४) सहवाचता कर्ज वसली न्यायाधिकरण(प्रक्रीया)

नियमावली, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) अन्वये समन्स परि. यनियन बँक ऑफ इंडिया

विरुद्ध मे. सुरेंद्र इंजिनियरींग कॉपोरेशन लि. आणि अन्य. करिता हंगामी परिसमापक म्हणून नियुक्ती केलेले अधिकृत परिसमापक

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याजासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणासमक्ष वरील उल्लेखित अर्ज दाखल केला

ज्याअर्थी माधारण स्वरूपात समन्मची बजावणी परिणामकारक दालेली नाही आणि ज्याअर्थी सटर नाम. न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल ु करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी १८.०७.२०२२ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २०२२ रोजी दिले/जारी

४. श्री. निरव एस. पारिख (प्रतिवादी क्र. ४)

फ्लॅट क्र ४०१/ए, केम्ब्रीज कोर्ट, प्लॉट क्र. ०९, पेडर रोड, मुंबई-४०० ०२६ श्रीम. शिवानी बी. पारिख (प्रतिवादी क्र. ५)

फ्लॅट क्र ४०१/ए. केम्ब्रीज कोर्ट. प्लॉट क्र. ०९. पेडर रोड. मंबई-४०० ०२६

(मीआयएन) : एल५१९००एमएच१९८३पीएलमी०२९७८३ कार्यालय : ३३, निरमन भवन, २२७ निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ भारत दू. : +९१-०२२-२२०२६४३७, फॅक्स : +९१-२२-२२०४ ८००९ वेबसाईट : www.modison.com, ईमेल : sales@modison.com,

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

१. याद्वारे स्चना देण्यात येते की, मोदीसन मेटल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, ६ जुलै, २०२२ रोजी स. ११.३० वा. व्हिडिओ कॉन्फरिसंग किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत ३९ व्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले

कामकाज करण्यासाठी होईल. २. कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ दिनांकित अनुक्रमे सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१ व २/२०२२ आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सेबी) ने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ आणि १३ मे, २०२२ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (एकत्रित उल्लेख ''सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ज्यांचे ईमेल आयडीज नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना इलेक्टॉनिक माध्यमातन सचना आणि आ.व. २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल पाठवला आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.modison.com, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् .vww.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सद्धा उपलब्ध आहे. वार्षिक अहवालासह सचना पाठवणे बधवार. ०८

रू., इ. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') चे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्पोटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून आगामी एजीएम च्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदेवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ३० जून, २०२२ पासून बुधवार, ०६ जुलै, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

अधिनियमाचे कलम १०८ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन xx ला अनसरून कंपनी तिच्या सभासदांना एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजाच्या बाबींवर इलेक्टॉनिक माध्यमातून मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. बुधवार, २९ जून, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस जे सभासद आहेत ते (प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अशा दोन्ही प्रकारे शेअर्स धारण करणारे) एजीएम मध्ये संमत करावयाच्या प्रस्तावित ठरावावर त्यांचे मत देण्यासाठी सविधा वापरू शकतात.

रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे रिमोट ई-व्होटींग कालावधीची सुरुवात शनिवार, ०२ जुलै, २०२२ रोजी (स. ९.०० वा.) होईल आणि मंगळवार. ०५ जलै २०२२ रोजी (सं. ५.०० वा.) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडन रिमोट ई-न्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी ठरावांवर रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिलेली असतील ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर/सहभागी होऊ शकतात, परंतु पुन्हा अशा ठरावांवर त्यांची मते देण्यास ते हक्कदार नसतील. कोणत्याही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद झाली असेल ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर अशी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएलकडे आधीच नोंटणीकत असेल तर ती व्यक्ती मते टेण्यासाठी त्यांचा सध्याचा यजर आयडी आणि

६. रिमोट ई–व्होटींगशी संबंधित पुढील तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना पाहा. कोणत्याही चौकशीसाठी तम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकेंटली आस्क्ड ु केश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर श्रीमती सोनी सिंग यांना एक विनंती पाठव शकता. एनएसडीएल आणि सीडीएसएल ह्या डिपॉझिटरी मार्फत लॉगीन संबंधी नेणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट स्वरुपात रोखे धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क

लॉगीन टाईप	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएलकडे धारण	evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० ९९०
केलेले रोखे	व १८०० २२ ४४३० वर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी कृपया संपर्क साधा.
सीडीएसएलकडे धारण	helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून किंवा ०२२-२३०
केलेले रोख	५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर कॉल करून सीडीएसएल हेल्पडेस्कशी
	कृपया संपर्क साधा.
	मोदीसन मेटल्स लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९ जून, २०२२

प्रबंधक

डीआरटी- ॥, मुंबई

मनिका अरोरा कंपनी सेक्रेटरी

जाहिर सूचना यादारे सचना देण्यात येत आहे की. मे. इंडियन

ऑइल कॉर्पोरेशनचे इंडियन ऑइल भवन, जी-९, अली यावर जंग मार्ग, वांद्रे पूर्व, मुंबई, ५१ येथे मुख्य कार्यालय आहे आणि मुंबई विभागीय कार्यालय १००, सर्जन प्लाझा, पहिला मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई - १८, मेसर्स आशा ऑटो सर्व्हिस, प्लॉट क्र. १६८, सीटीएस क्र. १४२, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७० च्या फर्मच्या नावाने आणि शैलीत त्यांच्या रिटेल आउटलेटचे संचालन करणाऱ्या भागीदारी फर्मची पुनर्रचना करण्याचा मानस आहे आणि वरील पत्त्यावर रिटेल आउटलेट चालवित आहे.

शेवटची पुनर्रचना २२/२/१९९९ रोजी झाली होती आणि फर्मचे खालील भागीदार होते.

१) श्री. आशानंद थापर - ६०%

२) श्री. नरेश थापर - ४०% मागिल पुनर्रचनेनंतर, श्री. आशानंद थापर

यांची मुदत १५/०९/२००२ रोजी संपली. श्री. आशानंद थापर यांच्या मत्यनंतर श्री आशानंद थापर यांचा मलगा नरेश थापर आणि फर्मच्या भागीदारांपैकी एकाने त्यांचा मुलगा श्री. हर्ष थापर यांनी आयओसीच्या मान्यतेशिवाय दिनांक ०१/०४/२०११ च्या भागीदारी कराराद्वारे आता पुनर्रचनेचा प्रस्ताव विद्यमान भागीदारांद्वारे म्हणजे १) श्री. हर्ष थापर - ४९% २) श्री. नरेश थापर - ५१% त्यांच्या भागीदारी आणि वाटा मंजूर करण्यासाठी सादर केला आहे. सध्या वरील दोन्ही भागीदार १३ वर्षांहून अधिक काळ डीलरशिप चालवत आहेत. फर्मच्या पुनर्गठनापूर्वी मे. आशा ऑटो सेवा ही भागीदारी फर्म म्हणून नवीन भागीदार श्री. हर्ष थापर यांनी श्रीं. आशानंद थापर यांच्या कायदेशीर वारसांचा अधिष्ठापन निश्चित करणे आवश्यक आहे. म्हणन कोणत्याही व्यक्तीचा उक्त मेसर्सच्या बाजने किंवा विरुद्ध कोणताही दावा असल्यास, आशा ऑटो सर्व्हिस किंवा कोणताही भागीदार, भागीदारांचे कायदेशीर वारस. किंवा थेट कायदेशीर संबंध असलेली कोणतीही व्यक्ती किंवा उक्त भागीदारी फर्मशी कोणतेही व्यावसायिक संबंध असलेली कोणतीही व्यक्ती किंवा अन्यथा वारसा, गहाण, विक्री या मार्गाने उक्त भागीदारी फर्मवर कोणताही दावा असल्यास, बक्षिस, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, न्यास, देखभाल, सुविधाधिकार, ताबा, व्यवसाय किंवा जे काही असेल ते, याद्वारे विनंती केली जाते की ते इमा. क्र. एल-३, ४०६, शिव गंगा, लोक-केदार, सीएचएस, मुलुंड, पश्चिम, मंबई - ४०० ०८० येथे अधोस्वाक्षरीकार ु विकलांना येथे प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत लेखी कळवावे, ज्यामध्ये असफल राहिल्यास फर्मच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव स्वीकारला जाईल आणि मंजूर केला

सूचनेच्या कालावधीनंतर प्राप्त झालेले कोणतेही आक्षेप किंवा दावे माफ केले आहेत आणि किंवा सोडन दिलेले आहेत असे मानले जातील आणि नंतर त्यावर विचार केला जाणार नाही.

> सही/-श्रीमती उमा एस सिनालकर, ॲडव्होकेट.

बॉम्बे रेयॉन फॅशन्स लि.

सीआयएन : एल१७१२०एमएच१९९२पीएलसी०६६८८०

नोंदणी. कार्यालय : ३रा मजला, डीएलएच मंगलमूर्ती बिल्डिंग, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम) ४०० ०५४;

फोनः +९१ २२ ६१०६ ८८००, फॅक्स: +९१ २२ ६१०६ ८८३०, ईमेल आयडी: mail@bombayrayon.com, वेबसाईट: www.bombayrayon.com ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ.	तपशील		आ	लप्त		एकत्रित			
क्र.		संपलेली तिमाही संपलेले वर्ष				संपलेली	ो तिमाही	संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	२६.३०	१८.८४	८३.०८	१०८.७७	७२०.७६	१८.८४	७७७.५४	१०८.७७
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा	(७३१.८६)	(३२३.११)	(३७९.२६)	(६०९.९८)	(३४९.८२)	(१०५.७१)	(६६७.९०)	(६१०.१२)
	अनन्यसाधारण बार्बीपूर्व)								
ş	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक आणि/किंवा	(७३१.८६)	(३२३.११)	(१,२६७.३३)	(५५८.६३)	(९०८.९५)	(३२३.११)	(१,४४४.४३)	(४७९.४३)
	अनन्यसाधारण बार्बीपश्चात)								
8	करपश्चात आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात	(६१४.८२)	(३२०.०१)	(१,१४७.२०)	(२९९.९५)	(७९१.५९)	(३२२.८४)	(१,३२०.१४)	(१०५.३९)
	कालावधीकरिता निव्वळ नफा								
પ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक	(६१६.४१)	(३२०.०१)	(१,१४८.७९)	(३०७.२०)	(७९१.५९)	(३२२.८४)	(१,३१८.६०)	(९८.१४)
	उत्पन्न (करपश्चात)								
ξ	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८	३१७.४८
O	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-	-	-
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – च्या) (ओसीआय करापूर्वी)	(२६.०५)	(१०.०८)	(३६.१३)	(९.४५)	(२४.९३)	(१०.२९)	(४१.५८)	(३.३२)
	(मूलभूत आणि सौम्यिकृत)								
टिप	· [:	•							

(ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट <u>www.bombayrayon.com</u> वर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे. (बी) वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या ७ जून, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केले.

(सी) कंपनी एकाच व्यवसाय विभागात म्हणजेच टेक्सटाईल्सचे उत्पादन व विक्री विभागात काम करते.

. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचे वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीकडून पुनर्विलोकित करण्यात आले. ७ जून, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते व त्याच्या प्रकाशन मसुद्यास मंजुरी दिली.

ठिकाण : मंबर्ड अमन अग्रवाल दिनांक : ७ जून, २०२२ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



कर्जदारांचे हमीदारांचे नाव श्री. धनंजय लक्ष्मण तारी

श्री. रफत अहमद खा

आणि श्री. अनवर अहमद

श्रीम. रंजिता गौतम सोनी

दिनांकः ०४/०७-०६-२०२२

ठेकाणः पालघर/मुंबई/भिवंडी

२५.०१.२०२२

श्री गजानन महाराज

नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ९०१/४, नीलम अपार्टमेंट, जीवनधारानगर, धनकवडी,

पुणे-४११ ०४३, फोन: २४३६०७७६, २४३७६८९६

जा.क्र. उनि(४)/कक्ष ५/ड वर्ग/श्री गजानन, नापत/प्रा. मत. यादी प्र./कार्यक्रम/२०२२/१०९३ दिनांक ०२.०६.२०२२ वाचले १) महाराष्ट्र शासन सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसूचना दि. ०६.०८.२०१८.

२) मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील दि. ३०.०९.२०२१ रोजीचे आदेश.

३) संस्थेचे चेअरमन/सचिव यांन या कार्यालयात दाखल केलेली दिनांक

१७.०५.२०२२ रोजीची प्रारुप मतदार यादी. महाराष्ट्र सहकारी संस्था (सिमतीची निवडणूक) नियम २०१४ नियम ७५ (२) अन्वये श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., धनकवडी पुणे-४३ या संस्थेच्या संचालक मंडळ निडणूक सन २०२२-२३ ते २०२६-२७ करिता प्रारुप मतदारयादी अंतिम करणेचा टप्पेनिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

अ. क्र.	तपशील	कालावधी
१		दिनांक ०६.०६.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे व संस्था कार्यालय
3	हरकती व आक्षेप	दिनांक ०६.०६.२०२२ ते १४.०६.२०२२ वेळ सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत (उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे व संस्था कार्यालय)
w		दिनांक २२.०६.२०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे
8		दिनांक २२.०६.२०२२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे व संस्था कार्यालय

सही / -डॉ. आर. एस. धोंडकर तालुका प्रभाग सहकार निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे



कब्जाची तारीख

09.08.2022

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणी. कार्यालय : ७३ ए, एसडीएफ-III, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९६. वेबसाईट : www.igenesys.com। ई-मेल : investors@igenesys.com

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८३पीएलसी०२९१९७ । दूर. क्र. ०२२-४४८८ ४४८८ । फॅक्स क्र. ०२२-२८२९०६०३ ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांसाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशिल			अलिप्त					एकत्रित		
क्र.			संपलेली तिमाही		संपले	ाले वर्ष		संपलेली तिमाही	•	संपलेत	- ने वर्ष
		३१-मार्च-२२ (लेखापरिक्षित)	३१-डिसें-२१ (अलेखापरिक्षित)	३१-मार्च-२१ (लेखापरिक्षित)	३१-मार्च-२२ (लेखापरिक्षित)	३१-०३-२०२१ (लेखापरिक्षित)	३१-मार्च-२२ (लेखापरिक्षित)	३१-डिसें-२१ (अलेखापरिक्षित)	३१-मार्च-२१ (लेखापरिक्षित)	३१-मार्च-२२ (लेखापरिक्षित)	३१-०३-२०२१ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,७३३.०८	३,९७५.८०	३,२१४.२८	१२,४०४.०४	८,१७१.४९	३,७१०.८७	३,९४९.०२	३,१९३.१५	१२,२९९.८१	८,०७१.९०
2	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	\$3.033	१,१३६.८२	३८७.२५	१,९८२.३७	(१,२१३.३४)	६२०.०३	८७६.९७	१२८.२४	९२३.८३	(२,३२३.३५)
ş	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(९,१५१.०५)	१,१३६.८२	(२,३९७.७५)	(८,०५६.५१)	(३,९९८.३४)	(३,८९०.६५)	८७६.९७	(२,९९२.७६)	(३,५८६.८५)	(५,४४४.३५)
8	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(९,३६८.०५)	९०१.८७	(२,१०४.०७)	(८,४३७.९५)	(३,७३३.४४)	(४,१०७.७२)	६४१.९५	(२,६९८.३९)	(३,९६८.५४)	(५,१७८.८२)
ų	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर आणि सहयोगींच्या तोट्याच्या हिश्श्यानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(९,३६८.०५)	९०१.८७	(२,१०४.०७)	(८,४३७.९५)	(३,७३३.४४)	(४,१०७.७२)	६४१.९५	(२,६९८.३९)	(३,९६८.५४)	(५,१७८.८२)
ξ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	०७.६७	(0.88)	२१.९९	٥٠.۶٥	\$3.03	(३.०५)	१८१.६८	७९०.१४	४१५.१८	१,०६६.५६
G	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(९,२९४.३५)	९०१.६८	(२,०८२.०८)	(८,३५४.२५)	(३,७००.४१)	(४,११०.७७)	८२३.६३	(१,९०८.२५)	(३,५५३.३६)	(४,११२.२६)
۷	वर्षासाठी निञ्वळ नफा/(तोटा) पुढील बाबतीत हिशोबात धरायचे										
	अ-नियंत्रक व्याज	1	1	-	-	-	(४,७६४.९८)	(१८१.८१)	(१.०५)	(५,३०९.६९)	(८८५.६२)
	कंपनीचे समभाग धारक	(९,३६८.०५)	९०१.८७	(२,१०४.०७)	(८,४३७.९५)	(३,७३३.४४)	६५७.२६	८२३.७६	(२,६९७.३४)	१,३४१.१५	(४,२९३.२०)
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न पुढील बाबतीत हिशोबात धरायचे										
	अ. नियंत्रक व्याज	1	1	-	-	-	(४,७९६.१७)	(१०७.९१)	(१.०५)	(५,१७५.०२)	(४६५.७०)
	कंपनीचे समभाग धारक	(९,२९४.३५)	९०१.६८	(२,०८२.०८)	(८,३५४.२५)	(३,७००.४१)	६८५.४०	९३१.५४	(१,९०७.२०)	१,६२१.६६	(३,६४६.५६)
१०	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,५६८.१४	१,५६१.२९	१,५६१.२९	१,५६८.१४	१,५६१.२९	१,५६८.१४	१,५६१.२९	१,५६१.२९	१,५६८.१४	१,५६१.२९
११	इतर इक्विटी				१८,०६४.३१	२४,२९६.८५				१८,९१२.७०	१५,७६९.६०
१२	प्रतिभाग प्राप्ती (भारित सरासरी) (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)										
	मूलभूत ईपीएस (अवार्षिक) (₹)	(२९.९८)	२.८९	(६.७५)	(२७.००)	(११.९७)	२.१०	२.६४	(८.६६)	8.72	(१३.७७)
	सौम्यिकृत ईपीएस (अवार्षिक) (₹)	(२७.६९)	۷.७८	(६.५४)	(२५.०१)	(११.६०)	२.०५	२. ५५	(८.३९)	8.83	(१३.३४)

वरीत महिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स, २०१४ च्या रेग्युलेशन्स, २०१५ च्या जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड साठी

सजिद मलिव अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव डीआयएन क्र. : ००४००३६६

ठिकाण : मुंबई